



MAN INFRACONSTRUCTION LIMITED

(CIN: L70200MH2002PLC136849)

Date: 19th November, 2024

To,
The Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

To,
The Corporate Relationship Department
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001

Symbol: MANINFRA

Scrip Code: 533169

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the copies of newspaper advertisements published in today's Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi), intimating inter-alia, Dispatch of Postal Ballot Notice dated 12th November, 2024 and information related to remote e-voting.

You are requested to take the same on records.

Thanking You,

Yours faithfully, For Man Infraconstruction Limited

Durgesh Dingankar Company Secretary and Compliance Officer Membership No.: F7007

Encl: As above

. IVE BETTER





SPML INFRA LIMITED

CIN: L40106DL1981PLC012228

Registered Office: F 27/2, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi – 110020 Tel.: 011-26387091; E-mail: cs@spml.co.in; Website: www.spml.co.in

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions of the

Companies Act 2013 ("the Act") read with the rules made thereunder and Regulation 44 or Companies Act, 2013 (ine Act.) read with the roles made thereunder and regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, SPML Infra Limited proposed the resolutions for approval of Members by Postal Ballot.

The Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide its General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 read with earlier Circulars, issued by the Ministry of Corporate Affairs in this regard ("The MCA Circulars"), applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable laws and regulations, that the Company seeks approval of the Members, via Postal Ballot through remote e-voting process ("e-voting"). Accordingly, Company has sent the postal ballot notice by e-mail to all the Members, on Monday, 18" November, 2024 whose names appear on the Register of Members/ List of Beneficial Owners on Friday, 15" November, 2024.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of date i.e. Friday, the 15th November, 2024 may cast their vote electronically (remote e-voting only) on the businesses as set out in the Notice of postal ballot through electronic voting system of National Securities Depository Limited.

The Company has appointed Mr. Tumul Maheshwari. Company Secretary in practice The Company has appointed with full midwaleshwari, Company Secretary in practice, having Membership No. 16464 as a Scrutiniser for conducting the postal ballot process in a fair and transparent manner. In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has offered e-voting facility, through National Securities Depositories Limited (NSDL) to enable the shareholders to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is enumerated in the Postal Ballot Notice. Shareholders can cast their vote online from 9.00 a.m. (IST) on Wednesday, 20th November, 2024 to 5.00 p.m. (IST) on Thursday,

Notice of Postal Ballot is also available on website of the Company, www.spml.co.in and NSDL, www.evoting.nsdl.com. Shareholders, who do not receive the Postal Ballot Notice by e-mail may obtain the same by sending their request to our RTA/NSDL. Results of the voting will be announced by Saturday, 21" December, 2024 and hosted on the website of the Company at www.spml.co.in and on NSDL's website www.evoting.nsdl.com and also be communicated to NSE and BSE, where the shares of

In case of queries relating to remote e-voting / e-voting, Members may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of NSDL or contact at toll free no. 1800-1020-990 or send a request to www.evoting.nsdl.com please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL. 4th Floor. 'A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbal-400013, email: evoting@nsdl.co.in Tel: 1800 1020 990/1800-224-430

Date: 18th November, 2024 Place: Kolkata

For SPML Infra Limited Swati Agarwa (Company Secretary)



CIN: L31402WB1947PLC014919 Registered office: 'Exide House' 59 E Chowringhee Road, Kolkata - 700 020 Phone: (033) 23023400/2283 2118; E-mail: cosec@exide.co.in Website: www.exideindustries.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT in compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with Rules framed thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Listing Regulations") General Circular No. 09/2023 dated 25th September 2023, No. 09 / 2024 dated 19th September 2024, and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, and the Securities and Exchange Board of India, the Secretarial Standard-2 on General Meeting issued by the Institute of Company Secretaries of India (including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof from time to time), and subject to other applicable laws and regulations, the Company has completed the dispatch of the notice of Postal Ballot on 18th November 2024 through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Registrar & Share Transfer Agent/Depository Participants as on Tuesday, 5th November 2024 ("Cut-off date") for seeking approval of the members for appointment of Mr. Jaidit Singh Brar (DIN:10799130) as an Independent Director of the Company for a term of five consecutive years w.e.f. 4th November 2024 till 3rd November 2029 by way of special resolution, through remote

Notice along with postal ballot forms and prepaid business envelopes are not being sent for this postal ballot in compliance with MCA and SEBI circulars.

The Company has engaged the services of NSDL for providing remote e-voting facilities to the Members, to enable them to cast their vote electronically and in a secure manner. The Postal Ballot Notice is uploaded on the Company's website www.exideindustries.com, on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com and can also be accessed on the website of the designated Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

In accordance with the provisions of the MCA circulars, members can vote only through remote e-voting process. The voting rights shall also be reckoned in proportion to the Members shareholding in the paid-up share capital of the Company on the Cut-off date. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member will not be allowed to change it subsequently. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off date shall treat the Postal Ballot for information purpose

The remote e-voting facility would be available during the following period

Commencement of remote e-voting	Tuesday, 19th November 2024 [from 9:00 a.m. (IST)]
End of remote e-Voting	Wednesday, 18th December 2024 [up to 5:00 p.m. (IST)]

Remote e-voting will not be allowed beyond the said date and time and will be disabled/blocked by NSDL immediately thereafter. During this period, Members of the Company holding shares either in physical or dematerialised form, as on the cut-off date, i.e. Tuesday, 5th November 2024, shall cast their vote electronically.

Members are requested to refer to the Notice of Postal Ballot for detailed instructions on process and manner of remote e-voting, obtaining the login ID and password after the despatch of notice and registering of e-mail address for receiving Postal Ballot notice electronically

The Board has appointed Mr. S M Gupta (FCS-896/ CP-2053) of M/s S.M. Gupta & Co. Practising Company Secretaries as Scrutinizer to scrutinize the Postal Ballot (including Remote E-voting) process in a fair

The results of the Postal Ballot will be declared within the stinulated timelines on or before 20th December 2024 and on declaration will be displayed, at the registered office, filed with the designated stock exchanges and upload on the website of the Company and NSDL. The scrutinizer's decision on the validity of the Postal Ballot will be final.

In case of any queries or grievances relating to the remote e-voting, the Members are requested to refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and the e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or send a request to Mr. Pritam Dutta, Assistant Manager at pritamd@nsdl.com evoting@nsdl.com or call on 022 - 4886 7000

For Exide Industries Limited

Jitendra Kumar Company Secretary and Place: Kolkata President (Legal & Corporate Affairs) Date: 18th November 2024 ACS No. 11159





CG POWER AND INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

CIN NO: L99999MH1937PLC002641 Registered Office: 6th Floor, CG House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel No.: 022-2423 7777, Fax No.: 022 2423 7733

E-mail: investorservices@cgglobal.com, Website: www.cgglobal.com

Notice of Postal Ballot of the Company

NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

In accordance with Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time) ("SEBI (LODR) Regulations"), Secretarial Standard issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings ("SS-2") and the relaxations and clarifications issued by the Ministry of Corporate Affairs vide General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021, 3/2022 dated 5th May 2022, 11/2022 dated 28th December 2022, 9/2023 dated 25th September 2023 and 09/2024 dated 19th September 2024 and as amended from time to time (collectively the "MCA Circulars"), and other applicable laws and regulations, if any, that the proposed resolution appended below for approval of the Members of CG Power and Industrial Solutions Limited ("the Company") through Postal Ballot by way of remote e-voting process ("remote e-voting"):

Item No. 1: To raise capital by way of a qualified institutions placement to eligible investors through issuance of equity shares and/or other eligible securities. (Special Resolution).

In terms of the MCA Circulars, the Notice of Postal Ballot dated 21st October 2024 ("Notice") has been sent through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s)/ Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA" i.e. Datamatics Business Solutions Limited. The electronic dispatch of the Notice has been completed on 18th November 2024. The Notice of Postal Ballot inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website www.cgglobal.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of National Securities Depositories Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. The voting results shall be also communicated to the BSE Limited and National Stock Exchange, and NSDL and the same shall be available in their respective websites.

Members seeking inspection of relevant documents referred to in this Notice and the Explanatory Statement under Section 102 of the Act may send an email to investorservices@cgqlobal.com from their registered e-mail addresses upto the last date of remote e-voting i.e. Wednesday, 18th December 2024 mentioning their name, Folio no. / Client ID and DP ID and the documents they wish to inspect.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("**Rules**"), as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and the SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the electronic voting facility through NSDL at www.evoting.nsdl.com to enable its Members to cast their vote by electronic means in respect of the business proposed to be transacted.

The details pursuant to the Act read with the Rules, SS-2 and MCA Circulars are as under:

a. Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on Friday, 15th November 2024 ("the Cut-off Date") only shall be eligible to exercise their right to vote by remote e-voting. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of Postal Ballot for information purposes only.

. Manner of registering/updating email addresses:

- i) In case shares are held in physical mode please send a request by email to the RTA at cginvestors@datamaticsbpm.com by providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card).
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID or beneficiary ID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investorservices@cgglobal.com. If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) of the Notice i.e. Login method for e-voting for Individual shareholders holding securities in demat mode
- iii) Alternatively shareholders/members may send a request to <u>evoting@nsdl.co.in</u> for procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents.
- iv) In terms of SEBI circular dated 9th December 2020 on e-voting facility provided by Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-voting

c. Manner of casting vote through e-voting:

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice of Postal Ballot through e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be available to the Members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Notice of Postal Ballot. The details are also made available on the website

- d. The remote e-voting period will commence on Tuesday, 19th November 2024 at 09:00 a.m. (IST) and end on Wednesday, 18th December 2024 at 05:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by NSDL and voting shall not be allowed.
- e. Once the vote on a resolutions is cast, the Member shall not be allowed to change it subsequently.
- All the Members of the Company as on the Cut-off Date (including those Members who may not have received the Notice due to non-registration of their e-mail addresses with the Company/RTA/ Depositories) shall be entitled to vote in relation to the proposed business in accordance with the process specified in the Notice of Postal Ballot.
- Mr. Prashant S. Mehta (Membership No. ACS 5814). Proprietor of M/s. P. Mehta & Associ Practising Company Secretaries (C.P. No. 17341), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting during the Postal Ballot in a fair and transparent manner
- n. Members may refer to the Postal Ballot Notice for detailed instructions on e-voting. Please refer the 'e-voting user manual' for Members available in the download section of the e-voting website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com. In case of any queries/grievances relating to e-voting procedure or require any assistance you may contact:

Login type	Helpdesk details
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000.
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

Members may also write to the Company Secretary of the Company at the registered office or email at investorservices@cgglobal.com.

For CG Power and Industrial Solutions Limited

Sanjay Kumar Chowdhary Company Secretary Mumbai, 18th November 2024 Membership No. ACS 12878





MAN INFRACONSTRUCTION LIMITED

12th Floor, Krushal Commercial Complex, G.M. Road, Chembur (West), Mumbai -400 089 Website: www.maninfra.com; Investor Relation Contact: investors@maninfra.com Tel: +91 22 42463999

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Sections 110 and 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 9/2023 dated September 25, 2023 and 9/2024 dated 19th September, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time), approval of the Members of the Company is being sought for approval of Related Party Transactions as an Ordinary resolution forming part of the Postal Ballot Notice dated November 12, 2024. In compliance with the above-mentioned provisions and MCA Circulars, the electronic copies of Postal Ballot Notice ("Notice")

along with the Explanatory Statement has been sent on Monday, November 18, 2024, to those Members whose names appeared in Register of Members, List of Beneficial Owners maintained by the Company's RTA/ Depositories respectively as at close of business hours on Friday, November 08, 2024 (the Cut-off date") and whose e-mail IDs are registered with the Company RTA/ Depositories. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only. The voting rights of the Shareholders shall be reckoned as per the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, November 08, 2024

This Notice is available on the Company's website at www.maninfra.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and on the website of the National Securities Depository Limited (NSDL") i.e. www.evoting.nsdl.com

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at investors@maninfra.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the member, self-attested copy of the pan card and self-attested copy of the any of the given documents (eg.: Driving license, Election Identity card, Passport) in support of the address of the member. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with relevant Depository Participants. In case of any queries/ difficulties in registering the e-mail address, members may write to $\underline{investors@maninfra.com}$

Instructions for remote e-voting:

In compliance with the provisions of Sections 108, 110 of the Act read with the Rules and Regulations 44 of the Listing Regulations the Company has provided the facility to the Members to exercise their votes electronically through remote e-voting only on the e-voting platform provided by NSDL. The detailed procedure for casting of votes through remote e-voting has been provided in the Notice. In accordance with the above-mentioned Circulars, Members can vote only through remote e-voting process.

The Board of Directors of the Company in its meeting held on Tuesday, November 12, 2024 has appointed Mr. Himanshu S. Kamdar (FCS 5171; CP 3030), Partner of M/s. Rathi & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process, in a fair and transparent manner.

The remote e-voting period shall commence on Wednesday, November 20, 2024 (9:00 A.M. IST) and end on Thursday, December 19, 2024 (5:00 P.M. IST). Members may cast their vote electronically during the aforesaid period. The remote evoting module shall be disabled at 5:00 p.m. IST on Thursday, December 19, 2024, and remote e-voting shall not be allowed

In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on : 022 -48867000 and 022 -2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.com. Members may also write to the Company Secretary at investors@maninfra.com or at the Registered Office address of the Company

The results of the Postal Ballot will be announced by the Managing Director and/or Company Secretary of the Company at the Registered Office of the Company on or before Saturday, December 21, 2024. The said result along with Scrutinizer's Report $shall\ also\ be\ placed\ on\ the\ Company's\ Website\ viz\ \underline{www.maninfra.com}.\ The\ results\ along\ with\ Scrutinizer's\ Report\ shall\ also\ be\ placed\ on\ the\ Company's\ Website\ viz\ www.maninfra.com$ communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed viz www bseindia com and www nseindia com and also displayed on the website of NSDL viz www.evoting.nsdl.com

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting. The newspaper communication will also be available on the website of the company and on the website of the Stock Exchanges viz. BSE and NSE, where the equity shares of the Company are listed.

By Order of the Board of Directors For Man Infraconstruction Limited Durgesh Dingankar Company Secretary Membership No.: F7007



Place: Mumba

Date: November 18, 2024

MAHINDRA HOLIDAYS & **RESORTS INDIA LIMITED**

Registered Office: Mahindra Towers, 1st Floor, "A" Wing, Dr. G.M. Bhosale Marg, P. K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018 Club**Mahindra** CIN: L55101MH1996PLC405715 | T: +91 22 6918 4722 W: www.clubmahindra.com | E: investors@mahindraholidays.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

The Members of the Company are hereby informed that in compliance with the provisions of Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions, if any, of the Act, the Rules, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and in compliance with various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), a Postal Ballot Notice ("Notice") to transact the business, as set forth in the Notice, has been sent electronically to those Members whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ('RTA')/Depository/Depository Participants and whose name appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, November 15, 2024 ("cut-off date"). The Company has completed the electronic dispatch of Postal Ballot Notice on November 18, 2024.

The Postal Ballot Notice is also available on the website of the Company i.e. www.clubmahindra.com and on the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the RTA's website at https://evoting.kfintech.com/showallevents.aspx.

In compliance with the requirements of the Act read with applicable circulars issued by MCA from time to time, physical copy of the Postal Ballot Notice along with the Postal Ballot forms and pre-paid business reply envelope will not be sent to the Members for this Postal Ballot and the Members are required to communicate their assent or dissent i.e. cast their vote through the remote e-voting system only on the business as set forth in the Postal Ballot Notice. The Company has engaged the services of KFin Technologies Limited ("KFintech") to provide the remote e-voting facility. The Members may please note the following e-voting period:

Remote e-voting commencement date	9:00 A.M. (IST) on Tuesday, November 19, 2024					
Remote e-voting end date	5:00 P.M. (IST) on Wednesday, December 18, 2024					

The remote e-voting module shall be disabled by KFintech for voting after the remote e-voting end date and the Members will not be allowed to cast their votes beyond the said date and time. A Member, whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall only be entitled to cast his / her vote through remote e-voting. Detailed procedure of casting the votes through remote e-voting is provided in the Postal Ballot Notice A person who is not a Member as on cut-off date should treat this Notice for information purpose only

Manner of registering / updating email addresses: Members whose email address is not registered, are requested to get the same registered / updated through the following procedure:

- a. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email address with their respective DPs.
- b. Members holding shares in physical mode are requested to register / update their email address by sending an email request along with duly signed Form ISR-1 to KFintech at the email ID: einward.ris@kfintech.com The results of the Postal Ballot will be announced on or before Friday, December 20, 2024 and will be

communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Simultaneously, the results will also be uploaded on the Company's website at www.clubmahindra.com and also on the website of KFintech at https://evoting.kfintech.com/. The resolution if approved, shall be deemed to be passed on the last date of the remote e-voting i.e. Wednesday, December 18, 2024. In case of any queries, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting user

manual available in the download section of https://evoting.kfintech.com or contact at evoting@kfintech.com or send request to Mr. Premkumar Maruturi, Senior Manager - Corporate Registry, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 at einward.ris@kfintech.com or call KFin's toll free No. 1800-309-4001. Any grievances of the Members may also be addressed to the Company at email ID investors@mahindraholidays.com.

For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Dhanrai Mulki General Counsel & Company Secretary FCS No: 4631


50 years of converting news into economic intelligence.



Place: Mumbai

Date: November 19, 2024

50 Years of Insight



जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे र्क श्री बाजी विश्राम कदम यांच्याकडे खोली क्र.५९१ टागोर नगर तपोवन सह. गृह. संस्था मर्या. , इ. क्र. १९ टागोर नगर, विक्रोळी - पूर्व, मुंबई-४०००८३ (सदर खोर्ल याचे अधिकार आहेत आणि हे टागोर नगर तपोवन सह. गृह. संस्था. मर्या. (नोंदणी क्र. बी. ओ. एम./एच. एस. सी – ७८९१ दि - ३१/०७/१९८२) या संस्थेचे अधिकत प्तभासद आणि भागधारक आहेत. या संस्थेने वितरित केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र. ०७ नसार भाग क्रमांक ३१ ते ३५ (दोन्ही मिळून) एकूण ०५ प्रत्येकी रु. ५ किमतीच्या भागांचे भागधारक आहेत.

सदर श्री. बाजी विश्राम कदम यांचे २१/१०/१९९९ रोजी नेधन झाले असून यांच्या पत्नी श्रीम सुनंदा बाजी कदम यांचे निधन २८/०६/२००७ आणि मूलगा श्री. नितीन बाजी कदम यांचे निधन ०१/०६/२०२४ रोजी झाले आहे. श्री. बाजी तिश्राम कतम यांच्या पश्चात यांची विवाहित मलगी सौ. सुनिता सुरेश राणे आणि मुले श्री. संतोष बाजी कदम, श्री. जुनिता दुर्दा राज जाजि नुस त्रा. सराम बाजा कर्यन, त्रा. विश्वास बाजी कदम, श्री. सुहास बाजी कदम व श्री. प्रविण बाजी कदम आणि सून श्रीम. नम्रता नितीन कदम आणि नातू कु. महेश नितीन कदम आणि नात कु. मनिषा नितीन कदम फक्त हेच यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

वर नमूद व्यक्तींच्या व्यतिरिक्त जर कोणा अन्य व्यक्तिस सदर सदिनिकेबाबत विक्री, बक्षीस, मालकी हक्क, अधिभार, ारसाहक्क, ताबा, वहिवाट किंवा लाभार्थी अधिकार किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासन १५ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा कोणालाही कोणताही दावा नाही आणि असल्यास सव इच्छा व उद्देशांकरिता ते त्याग केले आहे, असे समजले

टागोर नगर तपोवन सह. गृह. संस्था मर्या. इ. क्र. १९, टागोर नगर विक्रोळी – पूर्व, मुंबई – ४०००८३. जाहीर नोटिस

जाहीर नोटिसदारे तमाम जनतेस कळविण्यात येते की. मा

या जाहीर नाटिसद्वार तमाम जनतंस कळांवेपयात यते को, माइ अशिल श्री बेतन वसंत कुबत यांनी दिलेत्या माहिती व कागर पत्रानुसार, ते भवानी को ऑप हो सो लि., नावाच्या इमारतीमधील पर्सेट ने, ए.२, तळ मजता, क्षेत्रफळ ४२६ ची, फुट बांधीव, कोग्ध रहे, ड. डॉबिवली (प), या परेंटिंच मातक आहेत, सरदाण फरें ह्यांनी श्री, ए. मुख्तन यांच्याकडून दि, २४/१२/२०१० रोजी, स्व ष्यम निबंधक कार्यालय कल्याण-४ येथे दस्त क्र. ०६८२७/२० न्वये दि. २४/११/२०१० रोजी, नोंदणी झालेल्या विक्री करा अन्तये दि. २४/११,०९० रोजी, नोंदणी झालेत्या विक्री करा नाम्यानुसार खरेदी केला आहे. त्याचप्रमाणे श्री. ए. मुरुगन यांनी सदरचा पर्लेट श्री. पी. एस. रामकृष्णन यांच्याकडून दि १९/११/२००३ रोजी सह दुव्यम निबंधक कार्यालय कत्याण: ३ ऐये दस्त क्र. ०४२०/२००३ अन्वये दि. २७१९/२००३ रोजीं नोंदणी झालेल्या विक्री करारनाम्यानुसार खरेदी केला आहे आणि श्री. पी. एस. रामकृष्णन यांनी सदरचा पर्लेट श्री. के नरिसमलो यांच्याकडून दि. १८/०८/१९९८ रोजी, सह दुव्यम् निबंधक कार्यालय कल्याण-३ येथे दस्त क्र.१७५५/१९९८ अन्वये दि. १८/०८/१९९८ रोजी नोंदणी झालेल्या विक्री करारनाम्यानुसार दि, १८/०८/१९८८ राजी नोदणी झालंत्या विक्रों करारनाम्यानुसा करिदी केला आहे, आणि श्री के नरिसालों वानी सदरचा फ्लॅंट मेससं. वारेकर, भोईर आणि कंपनी यांच्याकडून दि, १५/०४/१९८.इ रोजी, सह दुय्यम निबंधक कार्योलय कल्याण, येथे दस्त राज् रर५८५/१९८३ अन्तये दि, ३०/०५/१९८३ रोजी नोदणी झालेल्या डिड ऑफ कम्फॉम्यन नुसार खरेदी केला आहे, सदर फ्लॅंटच्या सर्व करारनाम्यांपैकी मेससं, वारेकर, भोईर आणि कंपनी आणि श्री. के. नरसिमलो यांच्यामधील करारनाम्याची खरी/मूळ प्रत श्री. वेतन वसंत कृक्त यांस कडून हरवलेली आहे. त्या बाबत्यी कार त्यांनी विष्णनगर पोलीस ठाणे डोंबिवली पश्चिम ये .नांक १४/११/२०^२४ रोजी लापता तक्रार नोंद क्र. १२२ ांतर्गत नोंदविलेली आहे.

री सदर फ्लॅटसबंधी कोणतीही व्यक्ती अथवा संस्थे्चा गहा द्वान, दावा, वारसा, करार, उत्तराधिकार, मृत्यूपत्र, देवाणघेवाण, भा कुटुंब व्यवस्था, न्यायालय हुकूम किंवा आदेश, बक्षिस, फरोक रुखी किंवा तोंडी करार, जमीन, विश्वस्त, तारण, अदलाबदल साठे करार अन्यथा इतर कोणत्याही कराराने अधिकार साठ करार, अन्यथा इतर काणत्याही करारान, आधिकारा-कर्मकाही इकक, अस्त्याय अधा व्यव्यक्तीन, संग्रंभी स्वर सूचन प्रकाशना पासून १५ दिवसाचे आत खाली सही करणार यांच्य खालील पत्यावर दस्तावेज/पुरावा सहित लेखी कळवून आपल हक्क, सत्ता, संबंध, अधिकार असल्याचे शाबीत करावे अन्यथ सदर फर्टेंट्या व्यवहाराबाबत कांणाचीही कांणतीही हरकट नाही किंवा असल्यासती त्यांनी सोडून दिन आहे असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

ऑफिस नं.१ए, तळ मजला, विमल सी.एच.एस, सही/ एम पी रोड, विष्णूनगर, डॉबिवली (प). सचिन सातरक ४२१२०२ दि.१९/११/२०२४ (वकील

मागणी

सूचना

bilt

अध्यक्ष व पर्णवेळ संचालक

डीआयएन:00५९०६६३

THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION LIMITED NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/ applicant(s) has / have applied to the Company to issue duplicate

Name of the holder(s) and joint holder if any	Folio No.	Distinctive Nos.	Certificate No.	No. of Shares
Noshir Jehangir Vacha Jaloo Jehangir Vacha Nergish Sam Taraporewala Sam Sorabji Taraporewala	N02386	62979656 - 62991955	2125	12300

Any person who has a claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificate shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favour of the holder(s) without any further delay. Name of the holder(s)/ Applicant

Noshir Jehangir Vacha
 Jaloo Jehangir Vacha
 Nergish Sam Taraporewala
 Sam Sorabji Taraporewala

युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. लिय: सेंटम हाऊस. विद्यानगरी मार्ग. कलिना.

UNITY Small Finance Bank सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. म्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा

आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (रुल्स) च्या तरतुदी अन्वये. कायदा अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (बँक) चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कायद्याच कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरी केली होती ज्यामध्ये सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसात संबंधित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास खालील कर्जदारान कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच झाली आणि टपाल शेरेनुसार बजावलेली नाही. म्हणून कर्जदारांना अन्य पर्यायी सेवा अर्थात वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत सदर सूचना देण्यात येत आहे.

कर्ज खात्याचे तपशील १. कर्जदार/तारणकर्त्यांचे नाव: श्रीमती यमुना मनोज कांबळे श्रीमती यमुना मनोज कांबळे व श्री. मनोज देविदास कांबळे यांच्या मालकी प्लॅट क्र.ए-३०३, ३रा मजला, बिल्डिंग १ - श्री समर्थ दर्शन को-ऑप हौसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र.१३, हिस्सा क्र.१ व ४, महसूल गाव २. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नाव: श्री. मनोज देविदास **कर्ज खाते क्र.:** ०४१३३०७००००००३ कर्ज रक्कम: रु.२५,00,000.00 एनपीए दिनांक: २६.०९.२०२४ मागणी सूचना दिनांक: ३१.१०.२०२४

मागणी सूचनेची रक्कम: रु.२१,५७,९४२.४१ (१८.१०.२०२४ रोजी) आणि व्याज व इतर शुल्क.

१. कर्जदार/तारणकर्त्यांचे नाव: डॉ. श्रीमती स्वप्ना प्रविण ु २. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नाव: श्री. प्रविण हरिश्चंद्र कर्ज <mark>खाते क्र.:</mark> १५२३०४२०००००००१ **कर्ज रक्कम:** रु.६,४४,८२६.०० **एनपीए दिनांक:** ०६.०९.२०२४ मागणी सचना दिनांक: ३१.१०.२०२४

महानगरपालिकेच्या मर्यादेत, डोंबिवली (पुर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५३० चौ.फु. (४९.२६ चौ.मी.) बिल्टअप क्षेत्र असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड. मालमत्तेच्या चतुसिमा (मुल्यांकन नोंदीनुसार): उत्तरेस वा त्या दिशेने: नाला; दक्षिणेस वा त्या दिशेने: रस्ता; पुर्वेस वा त्या दिशेने: स्वामी समर्थ मठ; पश्चिमेस वा त्या दिशेने: मोकर्ळ डॉ. श्रीमती स्वप्ना प्रवणि कुंभार व श्री. प्रविण हरिश्चंद्र कुं भार यांच्य

प्रतिभुत मालमत्ता

नांदिवली, नांदिवली रोड, श्री स्वामी समर्थ मठाच्या मागे, कल्याण डोंबिवली

मालकीचे फ्लॅट क्र.१, तळमजला, महापालिका घर क्र.५४/१, प्रेरणा इमारत, प्रेरणा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.४०८३, ४०८४, ४०८६, ४०८७, ४०८८, मौजे देवलड, वॉर्ड ९, खोपोली नगरपरिषदेच्य मयदित, तालुका खालापूर, जिल्हा रायगड-४१०२०३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ६१६ चौ.फु. (५७.२४ चौ.मी.) बिल्टअप क्षेत्र असलेल्या मालमतेचे सर्व भाग व खंड. मालमत्तेच्या चतुसिमा (मुल्यांकन नोंदीनुसार):

मागणी सूचनेची रक्कम: रु.४,९५,५५८.८४ (१८.१०.२०२४) पुर्वेस वा त्या दिशेने: बी विंग; पश्चिमेस वा त्या दिशेने: सुमित ट्रेडिंग; उत्तरेस वा त्या दिशेने: रस्ता; दक्षिणेस वा त्या दिशेने: जनता विद्यालय मैदान जर उपरोक्त देय रक्कम ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत जमा करण्यात कसर केल्यास कायद्याच्या तरतदीअंतर्गत उपरोक्त प्रतिभ मालमत्तेवर खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे अमलबजावणी केली जाईल. कृपया नोंद असावी की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वर

सदर प्रतिभत मालमत्तेची विक्री. भाडेपड़ा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही व्यवहार किंवा हस्तांतर करण्यापासन तम्हाला रोखण्यात येत आहे. सदर तरतुदीचे कोणतेही उछ्लंघन केल्यास कायद्यान्वये गुन्हा ठरेल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. कृपया नोंद असावी की, पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विलीन झालेली आहे आणि दिनांक २ -जानेवारी, २०२२ पासून युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड असे नाव झाले आहे.

प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठिकाणः मुंबई, दिनांकः १९.११.२०२४

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२१०१०एमएच१९४५पीएलसी०१०३३७ नोंदणीकृत कार्यालयः ६०, बॉस्टन हाऊस, ६वा मजला, सुरेन रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दर::0२२-४०००२६००, ई-मेल: sectdiv@biltpaper.in

३० जून, २०२३, ३० सप्टेंबर, २०२३, ३१ डिसेंबर, २०२३, ३१ मार्च, २०२४, ३० जून, २०२४ आणि ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल											
						(रु.लाखात प्रति शेअर डाटा व्यतिरिक्त)					
		संपलेली तिमाही				संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष			
अ. क्र.	तपशील	३० जून २०२३	३० सप्टे २०२३	३१ डिसे २०२३	३१ मार्च २०२४	३० जून २०२४	३० सप्टे २०२४	३० सप्टे २०२३	३० सप्टे २०२४	३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३
		अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित [®]	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७	રૂપ	१२४	१६६५	१०८०	५२५	५२	१६०५	१८४१	२६
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(९०७)	(११९०)	(१६२२)	(२५६५)	(२८१४)	(५२८४)	(५२९२८)
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९०)	(१६२२)	(२५६५)	(२८१४)	(२५२५७)	४४५३०९
γ	अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९0)	(१६२२)	(२५६५)	(२८१४)	(२५२५७)	४४५३०९
ų	खंडीत कार्यचलनातून करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	-	_	-	_	-	-	-	-	_	-
ξ	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९०)	(१६२३)	(२५६४)	(२८१५)	(२५२५७)	४४५३०९
હ	कालावधीकरिता एकूण सर्वकष नफा/(तोटा) (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९०)	(१६२३)	(२५६४)	(२८१५)	(२५२५७)	४४५३०९
C	भरणा केलेले समभाग भांडवल	4400	4400	4400	4400	4400	4400	4400	4400	4400	२५८७१
9	राखीव (इतर समभाग)							५८५९७	४४५३०	४६५२०	४६९१४
१0	प्रतिभूती प्रमुख खाते							-	-	-	-
११	निव्वळ मूल्य							६४०९७	40030	42020	७२७८५
१२	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे							80	७०१९०	६२२७७	५३२४८
१३	थिकत परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स							-	-	-	-
१४	कर्ज समभाग प्रमाण	0.00	0.९३	१.0१	१.२०	१.३0	१.४०	0.९३	१.४0	१.२०	65.0
१५	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/-) (अखंडीत वृ खंडीत कार्यचलनाकरिता)	, ,	, ,			, ,					
	मूलभूत व सौम्यीकृत	(0.83)	(0.२७)	(0.33)	(3.60)	(0.22)	(0.30)	(0.59)	(०.५१)	(88.5)	\$8.8\$
१६	भांडवल विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१७	कर्जरोखे विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१८	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१९	व्याज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.

१. वरील एकमेव वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ (कायदा) अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) आणि भारतात स्विकृत अन्य मान्यताप्राप्त लेखा प्रमाणानुसार तयार केले आहेत.

कंपनीच्या नवीन व्यवस्थापनाने कंपनीच्या खात्यांची पुस्तके पूर्वीच्या ओरॅकल सॉफ्टवेअरमधून टॅली सॉफ्टवेअरमध्ये हस्तांतरित केली आहेत. कंपनी ओरॅकल सॉफ्टवेअरमधून खात्यांची तपशीलवार पुस्तके पुनर्प्राप्त करण्यात सक्षम नसल्यामुळे, केवळ कंट्रोल जनरल लेजर्स (जीएलस्) म्हणून कंपनीला ३० जून, २०२२ आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या तुलनात्मक आकड्यांशिवाय चालु कालावधीसाठी संपूर्ण आर्थिक निकाल संकलित करणे आणि प्रदान करणे व्यवहार्य नाही.ओरॅकल वरून प्रवेश करण्यायोग्य होते आणि टॅलीमध्ये हस्तांतरित केले गेले. याव्यतिरिक्त, आवश्यक तरतुदी नोंदी, समायोजन आणि खातेनिहाय लेखांकन त्यांच्या मूळ स्वरूपात नोंदवले गेले नाहीत, ज्यामुळे तिमाही खाती तयार करणे अव्यवहार्य होते, म्हणून वरील एकमेव आर्थिक परिणाम सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि ५२ सुधारित केल्याप्रमाणे पालन करत नाहीत. वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप बीएसई आणि एनएसईच्या संकेतस्थळांवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.bilt.com वेबसाइटवर उपलब्ध आहे मागील कालावधी/वर्षाकरिताचे *आकडे हे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाकरिता आवश्यक आहेत तेथे पुर्ननमुद व पुर्नगठीत

मंडळाच्या वतीने व करिता बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता हार्दिक बी. पटेल

ठिकाणः मुंबई

दिनांकः १४.११.२०२४

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to public at large that hare Certificate being No.32 bearing distinctivos. 28751 to 29750 (both inclusive) and Shar ertificate No. 33 having distinctive Nos. 29751 t 0750 (both inclusive) totaling to 2000 shares of the Soma Beverages Pvt. Ltd. having its registere ffice at Ground Floor, Soma Tower, SBI, Gulmoha Society, R.M. Bhattad Road, Chikoowadi, Boriya Vest Mumbai 400092 (Hereinafter referred a Said Shares") has been lost or misplaced and th ndersigned client Mr. Jasmit Bipinchandra Des uccessor and ultimate current beneficiary of the aid shares through a registered agreement date 7.10.2014) is in process of applying to the compar or issuance of duplicate share certificate for the sai ares in relation to the said flat No. 203, 2nd Floo f the building in their name post demise of the eceased father late Bipinchandra Desai from th me of Mrs Rekha Karkhan is and Mr Shashika arkhan is, the registered holder of shares in th

ecord of company. ny person(s) possession of the said share ertificates or having any claim (s) to the said share r flat should notify to and lodged such claim (s) with s within 14 days from the date of publication of thi otice after which period no claims will be entertaine nd the company will proceed to issue duplicat hare certificates.

Advocates and Legal Consultants ffice No. 5, 1st Floor, Mahavir Chambers, Banaji Street Off Cowasjee Patel Street, Fort, Mumbai MH 400 00 Email : ms.legalvision@gmail.com Contact: +91 937227220 Date - 19/11/2024 Place - Mumbai

FOR M/S. LEGAL VISION

PUBLIC NOTICE

This is to inform the public that Mr. Sattyanarayan Anand Rai, residing at Room No.700, 1/5, Shree Hanuman Society, Hanuman Nagar A, Vikhroli (West), Mumbai-400079, has decided to disown his son Mr. Sunny Sattyanarayan Rai, and his daughter-in-law Mrs. Kiran Kumari, from any rights to his self-earned property, including both movable and immovable assets, bank accounts, and his house. This action is due to their ongoing harassment mental torture, and blackmail regarding his property.

Mr. Sattyanarayan Anand Rai also clarifies that neither he nor his family members are responsible for any police or court cases involving his son and daughter-in-law. The distribution of his property will follow the terms of his last Will and Testament, which will override any previous claims.

For and on behalf of Mr. Sattyanarayan Anand

Contact **Advocate Preeti Rawat** Email:pritir30@gmail.com Place:Mumbai | Date:19.11.24

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती आशा राजनाथ सिंग** या दकान क्र.१०, तळमजला, चाचा भतिजा नगर को-. ऑप.हौ.सो.लि., जनता नगर रोड, भाईंदर पश्चिम जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेच्या विद्यमान नायदेशीर मालक आहेत आणि अनुक्रमांक ०४१ ते ४५ चे रु.५०/- चे ५ पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता दिनांक ३०.०९.१९९१ रोजीचे भाग माणपत्र क्र.0९ च्या धारक आहेत, सदर मुळ भाग माणपत्र हरवले आहे आणि आजच्या तारखेपर्यंत प्रापडलेले नाहीत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ भाग प्रमाणपः प्रापडल्यास किंवा दावा/आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर योग्य राव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५** दित्रसात कलवावे

> सही/-ॲड. लवली आर. जादौन

बी/जी-0१, श्री गजानन प्रसन्न कोहौसोलि. पोलिस स्टेशन समोर, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे-४०११०१ दिनांक: १९.११.२०२४

PUBLIC NOTICE

Under the instruction of my client Mr. Khalique Ahmad Mohd Yunus, that Mr. Laeeq Ahmad Ansari is the First Owner land Mr. Mohd. Yunus Mohd. Saddik Ansar (having 50% shares in the said Flat) is Co-Owner of the following Flat allotted by Slum Rehabilitation Authority (SRA) in the building Known as "Aarzu SRA, Sahakar Gruhanirman Sanstha Marvadit"

Flat No. 904, 9th Floor, of Wing- B, Aarzu Fiat No. 904, 911 Filod, of Wings - 6, AdiZu SRA, Sahakari Gruhanirman Sanstha Maryadit, CTS. No. 735, 735/1-34, 739, 739/1-11, Kurla, Village Kurla – 2, Hall Road, Kurla (West), Mumbai – 400 070, admeasuring 300 Sq. Ft, carpet in the building Known as "Aarzu SRA, Sahakari Gruhanirman Sanstha Maryadit" situated Gruhanirman Sanstha Maryadit" situated at Hall Road, Kurla (West), Mumbai – 400

That the Late Mr. Mohd. Yunus Mohd. Saddik Ansari died on 08/08/2022 at Kurla (West), Mumbai, without making any nomination and Smt. Haseena Mohd. Yunus the wife of Mr. Mohd. Yunus Mohd. Saddik Ansari also died on 09/05/2016 at Delhi. My client Mr. Khalique Ahmad Mohd Yunus is son and only the legal heir of his deceased parents. Mr. Khalique Ahmad Mohd Yunus has applied for transferring above stated flat (50% shares of hi father) in his name therefore, "Aarzu SRA Sahákari Gruhanirman Sanstha Maryadit"/Society hereby invites claims or objections from heir or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the said flat of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this potice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of Shares and interest of the deceased member in the claims flat of the society, at my office address at Shop No 2, Venkatesh Society, Near Saraswat Vidhyalaya, Damu Nagar, Akurli Road Kandivali (E), Mumbai - 400101, if no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased member in the above said Flat of the society into the name of Mr. Khalique Ahmad Mohd Yunus in such manner as is provided under the

bye laws of the society. Kumar G. Nikambe Advocate High Court
Office: Shop No. 02, Venkatesh Society,
Near Saraswati Vidhyalaya,
Damu Nagar, Akurli Rd, Kandivali [E], Mumbai 101.
Date: 19/11/2024 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mr. Arun Joseph D'Souza & Mr. Anoop Martin D'Souza (My Clients) sons of late Mrs. Celine D'Souza and Mr. Starny Joseph D'Souza, the legal owners of Flat no.4, on the 2nd floor, Granada Co-op. Hsg. Soc. Ltd., situated Opp Phoenix Shopping Mall, L.B. Shastri Marg, Kurla, Mumbai 400070. ("Said Property"). Mrs. Celine D'Souza had purchased the said Property from Mrs. Maharra Builders vide an unregistered Agreement dated 28/10/1978. Mrs. Celine D'Souza died intestate on 30/06/2018 leaving behind Mr. Starny D'Souza and two sons Mr. Arun D'Souza & Mr. Anoop D'Souza as her only legal heirs. By a Release Deed dated 08/11/2019 vide regn. 14943/2019. Mr. Arun Joseph D'Souza & Mr. Anoop Martin D'Souza had relinquished their rights in favour of Mr. Starry Joseph D'Souza. Thereafter Mr. Starry Joseph D'Souza died on 10/03/2022. By the Will dated 28/08/2019 bearing regn. no. UDP-III-00187-2019-20 along with LOA granted by the High Court of Judicature at Bombay, under Petition no. 3354 of 2023 dated 18/04/2024 the said flat was bequeathed in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate to the said flat was bequeathed the said flat was bequeathed the properties of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate the said flat was bequeathed the said Clients) sons of late Mrs. Celine D' Souza and Mr. Stany Joseph D'Souza, the legal owners of Flat no.4 in the names of Mr. Arun Joseph D'Souza & Mr. Anoop Martin D'Souza and Share Certificate no. 4 bearing distinctive nos.16 to 20 was transferred in their favour. My Clients are the joint Owners of the aforesaid Property & they wish to sell the aforesaid Property to Mr. Niranjan Narayan Shetty.

The undersigned advocate hereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale Ine undersigned advocate nereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are requested to inform the same in writing with copies of such documents and other proofs in support of his/her claim / objections for ownership in respect of my Clients mentioned above, shares and interest of the deceased member in the Said Property within a period of 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and the procedure to mortgage the Said Property will be completed. Sd/- Fauzia Shahab Advocate, Mumbai High Court,

Date - 19/11/2024 A-2401, Lloyd's Estate, Vidyalankar Marg, Wadala East 400037, Phone # 9820393379

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Original Share certificate no 161, Distinctive Nos. From 806 to 810 of Mr. Karimullah Daho Khan & Atiullah Daho Khan a member of Kailash Parbhat Co-op Housing Society Limited having address at B/1-303, Vidya Nagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 have been lost/misplaced. The member of the society has applied for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Kailash Parbhat Co-op Housing Society Limited. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the byelaws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. Kailash Parbhat Co-op Housing Society Limited.

घाटकोपर गंगावाडी को-ऑप. हौ. सो. लि.

रजि. क्र. बी. ओ. एम. (डब्ल्यु. एन) एच. एस. जी (टी.ओ) ४६०८ १९८९-९० (एस. आर. ए) कार्यालय १०१/सी, गंगावाडी, गोपाळ भुवन, एल.बी.एस.मार्ग, घाटकोपर (प), मुंबई- ४०००८६.

जावक क्र: घा / गंगा / २०२४ / ५१५ दिनांक: १७/११/२०२४ परिशिष्ट क्र. १६, (उपविधी क्र. ३४ अनव्ये)

नोटीस

संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत इमारत क्रमांक डी, सदनिका क्रमांक. १०७, धारण करणाऱ्या शी. मोहम्मद हनीफ खान, यांचे दिनांक ०४/०९/२०१९ रोजी निधन झाले त्यांनी नामनिर्दशन केलेले नाही संस्था या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक मागण्या/हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्रतीत कोणाही व्यक्तीकडून हक मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील.जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दपारी ०४.०० वा. ते संध्याकाळी ०७.०० वा. पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

क्र.	मयत सभासदाचे नाव	निधन दिनांक	इमारत/ सदनिका क्रमांक
۶.	शी. मोहम्मद हनीफ खान	०४/०९/२०१९	<u>ड</u> ी / १०७

घाटकोपर गंगावाडी को-ऑप. हौ. सो. लि. यांच्या करिता आणि वतीने ठिकाण: घाटकोपर पश्चिम घाटकोपर गंगावाडी को-ऑप. दिनांक: १९.११.२०२४ हौ. सो. लि. करिता.

> सचिव खजिनदार अध्यक्ष

जाहीर सूचना

क्र.बी/३१-३२, ३रा मजला, वाईल्डवूड पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., यारी रोड वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ य सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील ३ऱ्या मजल्यावरील **फलॅट क.बी-३**१ बी-३२ चे धारक आहेत, यांचे ०९.१०.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. श्री अनक्रमांक २३१ ते २३५ चे भाग प्रमाणपत्र क्र.०४० आणि अनुक्रमांक ३४६ ते ३५० चे भाग प्रमाणपः 5.0७0 चे धारक आहेत. सोसायटीला वारसदा नामे १) श्रीमती रोमा अनिकेश त्रिवेदी यांच्याकड त्यांच्या नावे मालमत्तेमधील शेअर्स व भांडवल हिताचे १००% हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाल

मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ **दिवसात** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय भामटाच्या शेअर्म व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ट ऱ्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत ज काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत ा भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतीत रतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्या मायटी मोकळी असेल. सोसायटींच्या नोंदणीक उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित सायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकः सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावर्ध माप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवर्श न.१०.०० ते दु.३.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता वाईल्डवुड पार्क २ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

अध्यक्ष / सचिव / खजिनदार

श्री. महेश नारायण श्रीवास्तव हे वाईल्डवुड पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फ्लॅट महेश नारायण श्रीवास्तव व श्रीमती रोमा अनिकेश **त्रिवेदी** यांच्या संयुक्त मालकीचे सदर फ्लॅट असून

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

STERLING POWERGENSYS LIMITED

CIN: L29213MH1984PLC034343 Regd. Off: office no. 816, 8th Floor, Rajhans Helix 3, L B S Marg, Opp HDFC Bank, Ghatkopar West, Mumbai,Maharashtra, India, 400086 Phone: 022-25605588 Email: investor@splsolar.in Web: www.splsolar.in

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM) BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of the Company will be held on Tuesday, 10th December, 2024, at 04:00 P.M. IST, at Sundaram 2nd floor, Patidar Wadi, L.B.S. Marg, Ghatkoper (West), Mumbai-400086, Maharashtra, India to transact the business as mentioned in the EGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") and the Rules framed there under read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) & the Securities & Exchange Board of India (SEBI)

Accordingly, the Notice convening the EGM for the financial year 2024-25 has been sent through -mails on Monday, November 18, 2024 to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent ('the RTA') or the Depositary Participants and are holding equity shares of the Company as on November 15, 2024.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Wednesday, December 04, 2024 to Tuesday, December 10, 2024 (both days inclusive) for the purpose of EGM for the financial year 2024-25

The members are provided with the facility to cast their vote electronically on all the resolutions set forth in the notice to Extra Ordinary General Meeting (EGM) using the e-voting system provided by Bigshare India Private Limited ("BIGSHARE"). The remote e-voting period commences on Saturday, December 07, 2024 at 09:00 AM end on Monday, December 09, 2024 at 05:00 PM, Members shall not be allowed to undertake remote e-voting beyond the said date and time. During the period, shareholder holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date i.e. December 03 2024 may cast their vote electronically.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of EGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. December 03, 2024 may obtain the login Id and password by sending a request at cs.sterling01@gmail.com. The facility for voting shall also be available through ballot papers to members attending the EGM who have not already cast their vote at remote e-voting through i-vote portal of BIGSHARE. Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM can also attend/participate in the EGM but shall not be entitled to cast their vote again. The instructions on remote e-voting are detailed in the notes to the Notice onvening the EGM, which is also available at https://ivote.bigshareonline.com

n case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and i-Vote e-Voting module available at https://ivote.bigshareonline.com inder download section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at 1800 22 54 22. Alternatively, the Members may also write an e-mail to the Company at cs.sterling01@gmail.com for any queries/ information.

The said EGM Notice is available on the Company's website at https://splsolar.in/Investor/N&R.html and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

For Sterling Powergensys Limited

Place: Mumbai Date: November 19, 2024

Sankaran Venkata Subramanian Managing Director



रोडियम रियल्टी लिमिटेड

सीआयएन - एल८५११०एमएच१९९३पीएलसी२०६०१३

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता आणि सहामाहीकरीता एकत्रित आर्थिक परिणामाचे निष्कर्षाचा अहवाल

					(रू. लाखात)
	तपशिल	संपलेली तिमाही ३०.०९.२०२४	संपलेली तिमाही ३०.०९.२०२३	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१,३९६.७०	८३२.३८	९१२.८	४,८९२.७७
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक	·			
	बाबपूर्व)	९३.५२	-३०.५८	-३४१.३१	३४७.९३
₹.	करपूर्वे कालावधीकरिता निव्वळ नफा				
	(अपवादात्मक बाबनंतर)	९३.५२	-३०.५८	-३४१.३१	३४७.९३
٧.	कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता				
	निव्वळ नफा	६४.६३	-५८.७३	-२४७.७३	৬१.४१
۷.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता				
	एकत्रित नफा (करानंतर)व इतर सर्वंकश उत्पन्न (करानंतर)	६५.६९	-५८.१३	-२४६.६६	१३६.४१
ξ.	समभाग भांडवल (जप्त केलेले शेअर्स वगळून)	३२४.७९	३२४.७९	३२४.७९	३२४.७९
૭.	इतर समभाग	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)				
	(कालावधीकरीता नसून फक्त तीमाहीसाठी)				
	मूळ (रू. प्रती शेअर)	१.९९	-8.८8	-७.६३	४.०७
	सौमिकृत (रू. प्रती शेअर)	१.९९	-१.८१	-७.६३	४.०७
1			- 2 01 4		<u>~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ </u>

अ) वरील सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंटस्) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आणि वार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. त्रैमासिक आणि वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.rodium.net या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ब) ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी वरील आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि १६ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजर केले. इ) स्टॅंडअलोन आर्थिक निकालांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे अग्रहे

s) स्टॅंडअलोन आर्थिक निकालांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे (रू. ल							
तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले			
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष			
	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४			
कार्यचलनातून महसूल	२१३.६८	३२९.३५	६७.२६	१,९८१.१०			
कर आधी नफा	८१.५१	-४२.२४	-२६२.९	३९.३			
करानंतर निव्वळ नफा	–१४.०५	१.४७	-	५४.७२			

श) आवश्यक असेल तेथे मागील कालावधीचे आकडे पन्हा एकत्र केले गेले आहेत

रॉडियम रियल्टी लिमिटेड साठी दीपक डंगरशी छेडा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : १६/११/२०२४ कॉर्पोरेट कार्यालय / नोंदणीकृत कार्यालय ४०१, ४०२/५०१ एक्स क्यूब, प्लॉट ६३६, मजेदार रिपब्लिक थिएटरचा समोर, ऑफ लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई

फोन: +९१-२२-४२३१०८०० फॅक्स:+९१-२२-४२३१०८५५



ठिकाण: मंबर्ड

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड कॉपरिट ओळख क्रमांक: एला००२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ १२वा मजला, क्रशल कमर्शियल कॉम्प्लेक्स, जी.एम. रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई - ४०० ०८९,

वेबसाइट: www.maninfra.com, गुंतवणूकदार संबंध संपर्क: investors@maninfra.com दूरध्वनी: +९१ २२ ४२४६३९९९ टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे आणि त्यानुसार कंपनी कायदा , २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सहवाचिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियम ४४ मधील नियम २० आणि २२ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ (सूँची विनियम) कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्यावेळेस अमलात असलेल्या पुर्नअधिनियमनासह, सामान्य गरिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, सहकार मंत्रालय (एमसीए परिपत्रक) ने जारी केलेले, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ (सूची विनियम) चे नियमन ४४ नुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि इतर लागू कायदे, नियम आणि विनियम (तत्कालीन अमलात असलेल्या आणि वेळोवेळी सुधारित केल्यानसार त्यात कोणतेही वैधानिक बदल किंवा पुर्नअधिनियम समाविष्ट करून) जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२) १२ नोव्हेंबर २०२४ च्या टपाल मतदान सूचनेचा भाग बनवणारा विशेष ठराव म्हणून, सदस्यांची मंजुरी मागितली जात आहे.

वर नमद केलेल्या तरतदी आणि एमसीए परिपत्रकांचे पालन करून, स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सचना (सचना) च्या इलेक्टॉनिक प्रती सोमवार, १८ नोव्हेंबर. २०२४ रोजी. ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये आली आहेत, शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी (कट-ऑफ तारीख) व्यवसायाच्या वेळेच्या शेवटी. कंपनीच्या आरटीए/ डिपॉझिटरीजद्वारे अनक्रमे ठेवलेल्या लाभार्थी मालकांची यादीत आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी आरटीए/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांनाच पाठवण्यात आली आहेत. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. भागधारकांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या सदस्यांच्या नोंदणीनुसार/लाभार्थी मालकांच्या यादीनुसार केली जाईल.

ही सूचना कंपनीच्या www.maninfra.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उदा. बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com वर आणि रॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर म्हणजेच www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अद्ययावत केले नाहीत त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते investors@maninfra.com वर कंपनीला लिहन सदस्याच्या नावाचा आणि पत्याचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रती, पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि सदस्याच्या पत्याच्या समर्थनार्थ दिलेल्या कोणत्याही कागदपत्रांची (उदा.: डायव्हिंग लायसन्स, निवडणक ओळखपत्र, पासपोर्ट) स्वयं-साक्षांकित प्रतीसह अद्यतनित करावे. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अडचण आल्यास, सदस्य investors@maninfra.com

रिमोट ई-व्होटिंगकरिता सूचनाः

कायद्याच्या कलम १०८, ११० च्या तरतुर्दीचे पालन करून, सहवाचिता लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम आणि विनियम ४४ मध्ये, कंपनीने सदस्यांना केवळ ई-व्होटिंगवर एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या प्रणालीद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरण्याची सुविधा प्रदान केली आहे. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची तपशीलवार प्रक्रिया सूचनेत प्रदान करण्यात आली आहे. वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार, सदस्य केवळ रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू

कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवार, १२ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या सभेत रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासणीस म्हणन मे. राठी अँड असोसिएटसचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव, मंबई श्री. हिमाश एस. कामदार (एफसीएस ५१७१: सीपी ३०३०)

रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४ (स.९:०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. उपरोक्त कालावधीत सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग पध्दत गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ रोजी, साय. ५:०० वा. अक्षम केली जाईल आणि रिमोट ई-व्होटिंगला त्यापलीकडे परवानगी दिली जाणार नाही.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह् शकतात www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात किंवा ०२२ -४८८६७००० आणि ०२२-२४९९ ७००० वर कॉल करा: किंवा evoting@nsdl.com वर सुश्री पछुवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवा. सदस्य कंपनी सचिव यांना investors@maninfra.com वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर लिह शकतात.

टपाल मतदानाचे निकाल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि/किंवा कंपनी सचिव यांच्याद्वारे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार, २१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. हा निकाल तपासणीसांच्या अहवालासह कंपनीच्या www.maninfra.com या वेबसाइटवर देखील टाकला जाईल. तपासणीसांच्या अहवालासह परिणाम स्टॉक एक्सचेंजेसला देखील कळवले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत उदा. www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जातील.

सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी सूचनेत नमूद केलेल्या सर्व नोट्स काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विशेषत: रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करावे. वृत्तपत्र संप्रेषण कंपनीच्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल उदा. बीएसई आणि एनएसई, जेथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेडकरिता सही/ दुर्गेश एस. डिंगणकर कंपनी सचिव सदस्यत्व क्रमांक: एफ७००७

ठिकाण: मुंबई

सही/-

दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४